

Shalimar Productions Limited

September 09, 2022

BSE Limited

Corporate Relationship Department, 1st Floor, New Trading Ring, Rotunda Building, P.J Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400001

Ref:

Scrip ID: SHALPRO

Scrip Code:

512499

Sub:

Submission of clippings of the Notice of 37th AGM published in the

newspapers

Dear Sir,

Please find enclosed herewith copy of the notice of 37th Annual General Meeting, Book Closure and E-voting published in the English and Marathi newspapers i.e. "Active Times" and "Mumbai Lakshdeep" dated September 09, 2022.

Please acknowledge and take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,

FOR SHALIMAR PRODUCTIONS LIMITED

(Tilokchand Kothari) Director

Director 00413627

Encl.: As above

Regd. Off.: A-9, Shree Siddhivinayak Plaza, Plot No. B-31, Off Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053
Tel.: 022 49647979 www. Shalimarpro.com Email: contact@shalimarpro.com CIN: L011111MH1985PLC228508

VISAGAR FINANCIAL SERVICES LIMITED Regd. Off.: - 907/908, Dev Plaza, 9th Floor, Opp. Andheri Fire Station, S.V. Road, Andheri (W), Mumbai-400058

Tel: 022-67424815, Website: www.vfsl.org, Email: info@visagar.com (IN: L99999MH1994PLC076858 Notice Of 29th Annual General Meeting, **Book Closure And E-voting Information**

Notice is hereby given that the 29th Annual General Meeting (AGM) of the Company will be held or Friday, September 30, 2022 at 11:30 a.m. at 2nd Floor CKP Hall, Tejpal Scheme Rd 4, Udyan Vikas Society Vile Parle East, Mumbai - 400057, Maharashtra, India transact the business, as set out in the Notice convening the AGM.

compliance with the provisions of Section 108 c In compilance with the provisions or section 1 lud or the Companies Act, 2013 ("Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules"), the Company is providing electronic voting ("Remote e-voting") facility to members to enable them to cast their votes electronically. The Members may cast their votes using the electronic voting system from a place other than the venue of the Meeting ('remote e-voting'). The remote e-Voting platform is provided by National Securities Depository Limited ("NSDL") The cut-off date for identifying the Shareholders for determining the eligibility to vote by remote e-voting facility or at the Meeting by Ballot will be **Friday**, **September 23**, 2022.

A person, whose name appears in the register of Members/Beneficial owners as on the cut-off date i.e. Friday, September 23, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the meeting. For Remote e-Voting nstructions, members are requested to go through he instructions given in the Notice of the AGM. Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the meeting but before cut-off date may obtain the User ID and assword by sending a request at evoting@nsdl.co.in The detailed procedure for obtaining User ID and assword is also provided in the Notice of the Meeting available on Company's website and al www.evotingindia.com. The members who have cast heir vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again

Members are informed that (a) the Company har completed the dispatch of the Notice of the AGM an nnual Reports containing, inter alia, the Audite Accounts for the financial year ended March 31, 202 and the Reports of Auditors on May 30, 2022 and Directors thereon on September 05, 2022 through permitted modes. (b) Remote e-voting shal commence at 09.00 a.m. on Tuesday, September 27 2022 and ends on 5.00 p.m. on Thursday, September 9, 2022 (c) Remote e-Voting shall not allowed after 5.00 p.m. on September 29, 2022 and the Remot e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter: (d) the Notice of the AGM and the Annual Report have been displayed on the Company's website www.vfsl.org (e) in case of any queries grievances connected with e-Voting, members ma prevailes connected wind-voting, immers may refer "Frequently Asked Questions (FAQs) for shareholders" and "e-Voting User manual for shareholders" available at the Download section o www.evotingindia.com

The Scrutinizer's report along with the results of voting on the resolutions set out in the Notice of the AGM shall be placed on the Company's website www.vfsl.org, within 48 hours from the conclusion of the AGM and the results shall also be communicated o Stock Exchanges.

Notice is further given pursuant to Section 91 of the Act, 2013 and other applicable provisions, if any, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday eptember 24, 2022 to Friday, September 30, 202 both days inclusive) for the purpose of AGM of the

By Order of the Board For Visagar Financial Services Limited (Tilokchand Kothari ate: September 08, 2022

DIN: 00413627

NOTICE

ace: Mumbai

Mr. Shamiibhai Bhanbhai Tank & Mr. Harilal Shamjibhai Tank were Members holding 50% undivided right, title and interest each in Flat No.101, B-Wing, Gokul Paradise C.H.S. Ltd., Thakur Complex, Western Express Highway, Kandivali (East), Mumbai - 400101. The said Mr. Shamiibhai Bhanbhai Tank died on 13/12/2004 and his wife Mrs. Samjuben Shamjibhai Tank also died or 04/02/2012 and had left Mrs. Geeta Maniibhai Wala - (Married Daughter) Mrs. Kantaben Maganbhai Wala (Married Daughter), Mr. Ishwarlal Shamjibhai Tank - (Son), Mrs. Hansa Narottambhai Parmar- (Married Daughter), Mrs. Shardaben Nareshbhai Girnara - (Married Daughter), Mr. Harilal Shyamjibhai Tank - (Son) & Mr. Vallabhbhai Shamjibhai Tank - (Son) as legal heirs.

The said Mrs. Hansa Narottambhai Parma died on 22/12/2019 leaving behind Mr Narottambhai Naranbhai Parma (Husband), Mr. Ghanshyam Narottan Parmar (Son) Mr. Bhavesh Narottam Parmar (Son) & Ms. Jyoti Narottam Parmar (Daughter) as legal heirs.

The said Mr. Vallabhbhai Shamjibhai Tank died on 03/06/2008 and his wife Mrs. Daksha Vallahh Tank also died or 24/06/2009 leaving behind Mr. Alpesh Vallabhbhai Tank (Son) & Mr. Mehu Vallabhbhai Tank (Son).

Mrs. Geeta Manjibhai Wala, Mrs. Kantabei Maganbhai Wala, Mr. Narottambha Naranbhai Parmar, Mr. Ghanshvam Narottam Parmar, Mr. Bhavesh Narottam Parmar, Ms. Jyoti Narottam Parmar, Mrs. Shardaben Nareshbhai Girnara Mr. HarilalShvamjibhai Tank & Mr. Alpesh Vallabhbhai Tank released all their rights. title and interest in said Flat in favour of Mr. Ishwarlal Shamjibhai Tank & Mr. Mehu Vallabhbhai Tank vide Deed of Release duly stamped and registered.

The said Mr. Harilal Shyamjibhai Tank had gifted all his rights, title and interest in said Flat in favour of Mr. Ishwarlal Shamiibha Tank & Mr. Mehul Vallabhbhai Tank vide Gift Deed duly stamped and registered.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or othe claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society within the period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interes of the deceased Member in the capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-Laws of the Society. The claims/objections, i any, received by the Society for transfer o shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society shall be dealt with in the manne provided under the Bye-Laws of the Society. A copy of the registered Bye-law of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society/with the Secretary of the Society between 11.00 a.m. to 2.00 p.m. from the date of publication of the notice till the date

For and on behalf of Paradise Co-op. Hsg. Soc. Ltd. (Hon. Secretary) Place : Mumbai Date: 09.09.2022

of expiry of it's period.

VISAGAR POLYTEX LIMITED Regd. Off: - 907/908, Dev Plaza, S.V. Road, Andheri (W), Mumbai-400058 Tel: 022-67424815, Email: contact@visagar.com CIN: L65990MH1983PLC030215

NOTICE OF 39[™] ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 39° Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, 30° September, 2022, at 10.30 a.m. at 2° Floor, CKP Hall, Teipal Scheme Rd 4, Udyan Vikas Society, Ville Parle East, Mumbai - 400057. Maharashtra, India to transact the Ordinary busines and special business as mentioned in the notice convening the said AGM.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 ("Act") read with Rule 20 the Companies Act, 2013 ("Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules"), the Company is providing electronic voting ("Remote e-voting") facility to members to enable them to cast their votes electronically. The Members may cast their votes using the electronic voting system from a place other than the venue of the Meeting ("Remote e-voting"). The remote e-Voting platform is provided by National Securities Depository Limited ("NSDL"). The cut-off date for identifying the Shareholders for determining the eligibility to vote by remote e-voting facility or at the Meeting by Ballot will be Friday, September 23, 2022.

September 23, 2022.

A person, whose name appears in the register of members/Beneficial owners as on the cut-off date e., Friday, September 23, 2022 only shall be entitled o avail the facility of remote e-voting as well as voting at the meeting. For Remote e-Voting instructions nembers are requested to go through the instructions iven in the Notice of the AGM. Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the meeting but before cut-off date

becomes nientine or the oblipany area uspacture to the Notice of the meeting but before cut-off date may obtain the User ID and password by sending arequest at evoting@nsdl.co.in. The detailed procedure for obtaining User ID and password is also provided in the Notice of the Meeting available on Company's website and at www.evotingnida.com. The members who have cast their vote by remote evoting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again. Members are informed that (a) the Company has completed the dispatch of the Notice of the AGM and Annual Reports containing, inter alia, the Audited Accounts for the financial year ended March 31, 2022 and the Reports of Auditors on May 30, 2022 and Directors thereon on September 05, 2022 through permitted modes. (b) Remote e-voting shall commence at 09.00 a.m. on Tuesday, September 27, 2022 and ends on 5.00 p.m. on Thursday, September 29, 2022 (c) Remote e-voting shall not allowed after 2022 and ends on 5.00 p.m. on Thursday, September 29, 2022 (c) Remote e-Voting shall not allowed after 5.00 p.m. on Thursday, September 29, 2022 and the Remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter: (d) the Notice of the AGM and the Annual Report have been displayed on the Company's website www.visagarpolytex.in (e) in case of any queries/grievances connected with e-Voting, members may refer "Frequently Asked Questions (FAQs) for shareholders" and "e-Voting User manual for shareholders" available at oting User manual for shareholders" available the Download section of www.evotingindia.com The Scrutinizer's report along with the results of oting on the resolutions set out in the Notice of the AGM shall be placed on the Company's website www.visagarpolytex.in, within 48 hours from the conclusion of the AGM and the results shall also be

communicated to Stock Exchanges. Notice is further given pursuant to Section 91 of the Act, 2013 and other applicable provisions, if any, the Register of Members and Share Transfer Books of the ompany will remain closed from Wednesday, eptember 24, 2022 to Friday, September 30

By Order of the Board (Tilokchand Kothari) Place: Mumbai Date: September 08, 2022 Managing Director DIN: 00413627 SHALIMAR PRODUCTIONS LIMITED egd. Off.:-A-9, Shree Siddhivinayak Plaza, Plot No. B-31 Off Link Road, Andheri (w), Mumbai-400053 Tel: 022-65501200, Website: www.shalimarpro.com

Notice Of 37th Annual General Meeting.
Book Closure And E-voting Information
Notice is hereby given that the 37th Annual General
Meeting (AGM) of the Company will be held on
Friday, 30th September, 2022 at 01:30 P.M. (IST)
at 2nd Floor, CKP Hall, Tejpal Scheme Rd 4,
Udyan Vikas Society, Vile Parle East, Vile Parle,
Mumbai - 400057; india to transact the business as mentioned in the notice and special business as mentioned in the notic

convening the said AGM. convening the said AGM. In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 ("Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules"), the Company is providing electronic voting ("Remote e-voting") facility to members to enable them to cast their votes electronically. The Members may cast their votes using the electronic voting system from a place using the electronic voting system from a place other than the venue of the Meeting ('remote evoting'). The remote e-Voting platform is provided by National Securities Depository Limited ("NSDL"). The cut-off date for identifying the Shareholders for determining the eligibility to vote by remote e-voting acility or at the Meeting by Ballot will be Friday

per 23, 2022. September 23, 2022.

A person, whose name appears in the register of Members/Beneficial owners as on the cut-off date i.e., Friday, September 23, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the meeting. For Remote e-Voting instructions, members are requested to go through the instructions given in the Notice of the AGM. Any negron, who becomes member of the Company person who becomes member of the Compar after dispatch of the Notice of the meeting bubefore cut-off date may obtain the User ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in The detailed procedure for obtaining User ID and The detailed procedure for obtaining User ID and password is also provided in the Notice of the Meeting available on Company's website and at www.evotingindia.com. The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again. Members are informed that (a) the Company has completed the dispatch of the Notice of the AGM and Annual Reports contraining, inter alia, the

and Annual Reports containing, inter alia, the Audited Accounts for the financial year ended March 31, 2022 and the Reports of Auditors on May 30, 2022 and Directors thereon on September 05 2022 through permitted modes. (b) Remote e voting shall commence at 09.00 a.m. on **Tuesday** September 27, 2022 and ends on 5.00 p.m. or September 27, 2022 and ends on 5.00 p.m. on Thursday, September 29, 2022 (c) Remote e-Voting shall not allowed after 5.00 p.m. on Thursday, September 29, 2022 and the Remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter: (d) the Notice of the AGM and the Annual Report have been displayed on the Company's website www.shalimarpro.com (e) in case of an queries/Grievances connected with e-Voting. queries/grievances connected with e-Voting members may refer "Frequently Asked Questions (FAQs) for shareholders" and "e-Voting User manua or shareholders" available at the Download section of www.evotingindia.com

The Scrutinizer's report along with the results or voting on the resolutions set out in the Notice of the voting on the resolutions set out in the Notice of the AGM shall be placed on the Company's website www.shallmarpro.com, within 48 hours from the conclusion of the AGM and the results shall also be communicated to Stock Exchanges. Notice is further given pursuant to Section 91 of the Act, 2013 and other applicable provisions, if any, the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from Saturday,

of the Company will remain closed from Saturday, September 24, 2022 to Friday, September 30, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM By Order of the Board of the Company.

Date: September 08, 2022 Director DIN: 00413627

SEYA INDUSTRIES LTD CIN: L99999MH1990PLC058499

NOTICE OF 32nd ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING

The 32rd Annual General Meeting ('AGM') (Post IPO) of the Members of the Seya Industries Ltd ("the Company") will be held on Friday, September 30, 2022 at 12:00 p.m. at its Registered

Office at T-14, MIDC, Tarapur, Boisar (West), Palghar - 401506. As per the MCA Circular dtd May 05, 2020, and May 05, 2022, and SEBI Circular No SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2021-22 will be sent only through email to those Members whose email IDs are registered with the Company/ Depositories. Members may note that the notice of the AGM and Annual Report for the financial year 2021-22 will also be available on the company's website www.seya.in the website of the stock exchange that is BSE limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. Notice is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ('the Act' and the rules made thereunder the Register of Members and Share Transfer Books of the

Company shall remain closed from Saturday, September 24, 2022 to Friday, September 30, 2022 (both days inclusive) for the purpose of 32nd Annual General Meeting. The remote e-voting facility shall commence on Tuesday, September 27, 2022, from 9:00 a.m. and end on Thursday, September 29, 2022 at 5:00 p.m. The Remote e-voting shall not be

allowed beyond the aforesaid date and time. A person, whose name appears in the Register of Members / Beneficial Owners as on the cut off date, i.e. Saturday, September 23, 2022, only shall be entitled to avail the facility of remote e-voting / voting at the meeting.

A person who acquires shares and becomes shareholder of the Company after dispatch o Notice and holding shares as on cut-off date can do remote e-voting by obtaining the login ID and password by sending an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or info@unisec.in by mentioning their Folio no /DP ID / Client ID, however, if shareholder is already registered with CDSL for remote e-voting then existing user-id and password can be used for casting their votes. The manner of e-voting and voting at the AGM by the members is provided in the Notice of the AGM which will be available on the website of the Company www.seya.in and on the websit of the Stock Exchanges.

The Members who have not cast their votes by remote e-voting can exercise their voting rights at the AGM. The Company will make necessary arrangement in this regard at the AGM venue. A member may participate in the meeting even after exercising his right to vote through e-voting

but shall not be allowed to vote again in the Meeting For any queries pertaining to electronic voting, members may write to helpdesk.evoting@cdslindia.com

By order of the Board Manisha Solanki

Company Secretary

Mumbai, September 03, 2022

BALU FORGE INDUSTRIES LIMITED

CIN: L29100MH1989PLC255933 Read, Off. 506, 5th Floor, Imperial Palace, 45 Telly Park Road, Andheri (East), Mumbai, Maharashtra, 400069 Tel No: - 86550 75578 Website: www.baluindustries.co Email: compliance@baluindustries.com

Notice of 33rd Annual General Meeting of the Company to be held through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual means ("OAVM").

E-votting Information

Shareholders may note that the 33rd Annual General Meeting (AGM) of the members of Balu orge Industries Limited ("the Company") will be held on Friday, 30th September, 2022 at 11.00 A.M through VC/QAVM. The Annual General Meeting is being held in compliance with applicable ovisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No 20/2020, 02/2021, 19/2021, 21/2021 and 02/2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 issued by Securities and Exchange Board of India (collectively referred as 'Circulars')

to transact businesses set out in the Notice of the AGM. n compliance with the said Circulars, Notice of the AGM along with the Annual Report 2021-22 has been sent on 7th September, 2022 through electronic mode to those members whose ema addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent/Depositories. The Notice and Annual Report 2021-22 is available on the Company's website www.baluindustries.com, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com.

Members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company with details of folio number and attaching a self-attested copy of PAN card at compliance@baluindustries.com or to Skyline Financial Services Private Limited at pravin.cm@skylinerta.com or numbai@skylinerta.com

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide its members the facility to cast their vote by electronic meal on all the resolutions set forth in the Notice of AGM using electronic voting system of NSDL at ww.evoting.nsdl.com. he Members are informed that:

1) The business as set forth in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means b) A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficia Owners as on the cut-off date i.e. Friday, 23rd September, 2022, shall only be entitled to avail the remote e-voting facility or voting at AGM;

The remote e-voting period shall commence on Tuesday, 27th September, 2022 (09:00 A.M IST) and end on Thursday, 29th September, 2022 at (05:00 P.M. IST). The e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Once the vote on a resolution cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently;

) Members who have voted through remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again at the meeting;) Members attending the AGM through VC/OAVM who have not cast their vote by remote voting shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM;

Any person holding shares in physical form and non-individual members, who acquire shares of the Company and become a Member of the Company after the Notice is sent and holding shares as on the cut-off date i.e. Friday, 23rd September, 2022, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote. In case of an individual member holding securities in demat mode and who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice is sent and holding shares as on the cut-off date may follow steps mentioned in Notice of the AGM under instructions for e-voting;

) In case of any queries, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and evoting user manual for members available at the Downloads section of www.evoting.nsdl.com or call the toll free no: 1800 1020 990/ 1800 224 430.

For Balu Forge Industries Limited (Formerly known as Amaze Entertech Limited)

Mr. Jaspalsingh Chandock Managing Director & Chairman

Association of Registered Investment Advisers CIN: U93090MH2019NPL319033

Regd. Off.: 701/702 Madhava Building 7th Floor, Bandra Kurla Comp, Bandra (E), Mumbai – 400051 **Website:** www.aria.org.in, **E-mail:** directors@aria.org.in

NOTICE

Notice is hereby given that pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and MCA circular dated May 05, 2022 which is in continuation of circular dated January 13, 2021 read with other circulars dated May 05, 2020, April 8, 2020 and April 13, 2020, the Company is intending to conduct its Fourth Annual General Meeting on **Thursday, September 29, 2022 at 05:00 p.m.** through video conferencing ('VC') or other audio visual means (OAVM) in accordance with the provisions of aforesaid

The Members are hereby informed that in compliance with the aforementioned circulars, the notices of virtual AGM shall be sent to all the members through email who have registered the same with the Company. The Company requests all the members who have not yet registered their email addresses or has not updated their email addresses with the Company to register the same within 3 days of service of this public advertisement.

To update your current email ID, kindly login in at www.aria.org.in.

The Company shall subsequently after service of notices to the individual members, upload the notice on its website, which can be viewed at: www.aria.org.in and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") i.e. www.evotingindia.com, appointed by the Company as the authorized agency to provide voting facility by

Please note that members who do not register their email addresses shall not be able to receive notice of AGM and hence shall not be able to participate in the Meeting or vote through electronic means. The details w.r.t. voting process and user ID and password for voting at the platform shall be provided along with the notice through email. The members car attend the Meeting through VC, and vote by following the instructions provided in the e-mail.

The facility for joining the meeting shall be kept open at least 15 minutes before the time scheduled, and shall not be closed till expiry of 15 minutes after such scheduled time.

In case of any queries as regards to the registration process of emai address, the members may contact:

| Particulars | Central Depository Services (India) Limited | Association of Registered Investment Advisers |
|--|--|---|
| Name & Designation | Mr. Rakesh Dalvi, Senior Manager | Ms. Collyn Mascarenhas, Senior Executive Assistant |
| Address | Marathon Futurex, A-Wing, 25th floor, NM Joshi Marg, Lower Parel, Mumbai 400013. | 701/ 702 Madhava Building 7 th Floor, Bandra Kurla Comp, Bandra (E), Mumbai – 400051. |
| Contact No. | 1800225533 | 9819226808 |
| Email Id <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> | | directors@aria.org.in |

For Association of Registered Investment Advisers Harsh Roongta

Place: Mumbai Date: September 09, 2022

(DIN: 00537172)

UNITECH INTERNATIONAL LIMITED CIN - L99999MH1994PLC082810 REGD. OFF: D/703, 7TH FLOOR, D-WING, NILKANT BUSINESS PARK, STATION ROAD VIDHYAVIHAR (WEST), MUMBAI 400086

Website: www.unitechinternationalltd.com Émail – complianceunitech@gmail.com NOTICE OF 27TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION

AND BOOK CLOSURES DATES NOTICE is hereby given that 27th Annual General Meeting of Unitech International Limitec will be held on Friday, the 30th day of September, 2022 at 11:00 A.M. at Matunga Gujarat Club Limited, Nathalal Parekh Marg, Near Aurora Cinema, Matunga (C.R.), Mumbai

400019 to transact the business as set out in the AGM Notice.

NOTICE is further given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rules made there under and Regulation 42 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, the Register of Members and share transfe books of the Company will remain closed from Friday, 23rd September, 2022 to Friday

30th September, 2022 (both days inclusive). Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rules made thereof and Regulation 44(1) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, the Company is providing e-voting facility to its Members holding shares as on Thursday, 22nd September, 2022, being cut-off date, to exercise their rights to vote on business to be transacted at the AGM of the Company. The Members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the meeting (remote e-voting). The Company has engaged Link Intime India Pvt. Ltd. C-101,247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai – 400 063 to provide remote e voting facility. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and rules

thereof are as under: Date of Completion of dispatch of Notice of AGM – 08th September. 2022 The remote e-voting period commences on Tuesday, 27th day September, 2022 from 09.00 a.m. and ends on Thursday, 29th September, 2022 at 5.00 p.m. 3. The voting through electronic means shall not be allowed beyond 5:00 p.m. on 29th

September, 2022. I. Any person who becomes the Members of the Company after dispatch of Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. 22nd September, 2022 can send

request to https://www.evoting.nsdl.com or evoting@nsdl.co.in. 5. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently

Ask Questions ("FAQs") and e-voting manual available at https://www.evotingindia.com under help section. Email ID: helpdesk.evoting@cdslindia.com Phone Number: 1800225533 6. The facility for voting through Polling Paper shall be made available at the AGM A Member may participate in the AGM even after exercising his right to vote through emote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting

Scrutinizer's decision on the validity of a ballot form shall be final.

Pursuant to Regulation 44(1) and (2) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, members who do not have access to remote e-voting facility, may exercise their vote at the AGM of the Company by submitting the Polling Paper which will be distributed at the AGM.

By order of the Board of Directors Unitech International Limited Rohaan Bhathena Managing Director DIN: 08332428

Place: Mumbai

Date: 09.09.2022

UNISTAR MULTIMEDIA LIMITED

(CIN: L70100MH1991PLC243430) Registered Office: 901-902, Atlanta Centre, Sonawala Lane Opp. Udyog Bhavan, Goregaon (E) Mumbai, MH- 400063 Tel.: 91 22 4321 1800 | Website: www.unistarmulti.com E-mail: unsitarmultimedia@yahoo.com

NOTICE

Notice is hereby given that the 31st Annual General Meeting ('AGM') of the members of the Company will be held on Friday, September 30, 2022 at 3.30 P.M. at Registered office of the company through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') facility. (E-copy available at www.unistarmulti.com)

The AGM will be held through VC/OAVM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with circular dated 13th January, 2021 in continuation of MCA Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and SEBI circular dated 15th January 2021 in continuation of SEBI circular dated 12th May, 2020 permitted the holding of the Annual General Meeting ('AGM') through VC/OAVM facility without Physical presence of

In compliance with the above circular, E-copy of Notice of AGM along with Annual Report for F.Y. 2021-22 has been sent to all the Shareholders whose email address are registered with the Company/Depositary Participant(s).

Pursuant to section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration Rules), 2014, as amended, and regulation 44 of SEBI (LODR), 2015, the Company is pleased to provide facility of e-voting to its members. The Company has engaged the services of National Securities Depository Limited as the agency to provide e-voting facility. The communication relating to remote e-voting interalia containing User ID and password along with a copy of the Notice convening the meeting has been dispatched through mail to the members. (E-copy available at www.unistarmulti.com)

The remote e-voting facility shall commence on Monday, September 26, 2022 at 10 A.M (IST) and ends on September 29, 2022 at 5.00 p.m. (IST). A person whose name appears in the register of members / beneficial owners as on the cut-off date i.e. Friday September 23. 2022 shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting at the meeting Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice and holding shares on the cut-off date i.e. Friday September 23, 2022, may obtain the procedure to log in by sending a request at helpdesk.evoting@nsdlindia.com. However, if such a person is already registered with CDSL for e-voting, then the existing user ID and password can be used for casting their vote.

The member will have an opportunity to cast their vote electronically on the business set out in the AGM notice through remote e-voting and the members attending the meeting who have not casted their vote by remote e-voting shall be able to vote at the meeting and details procedure for voting at e-AGM mentioned in the Notes to Notice of the meeting.

Share Transfer books shall remain closed from Saturday, September 24, 2022 to Friday September 30, 2022, both days inclusive. In case of any queries/grievances the members / beneficial owners may contact at the

following address: a) Skyline Financial Services Private Limited (RTA) - 022-62215779/022-28511022| subhashdhingreja@skylinerta.com

Date: 09/09/2022

Place: Mumbai

b) Secretarial Department –91 22 4321 1800 | E-mail: unistarmultimedia@yahoo.com By the Order of the Board of Directors

Unistar Multimedia Limited Sureshkumar Babulal Bafna Managing Director (DIN: 01569163)

Friday 9 September 2022

Public Notice In the Public Registration Office Thane Region, Thane Lily Apartment, Parsi Agyari Lane, Tembhi Naka, Thane (West) 4000601 Public Notice of Inquiry CR no. 64/2020 In the matter of ``Divya Jyot Charitab Trust" PTR no. E-6504 (Thane)

Applicant Mr. Nirav Kirtikumar Shah To, All concerned Having Interest

WHEREAS in the above application for registration under section 22 of the Bombay Public Trust Act 1950, an inquiry is to be made under section 22 of the said act, on the following points by Assistant Charity Commissioner, Thane Whether any person/persons/institutions (other than present applicant's trust)

having right, title, interest or claim in such properties?
IMMOVABLE PROPERTY: ALL THAT PIECE AND PARCEL OF LAND ADMEASURING
1144 SQ. FT (106.3 meters) of plot bearing survey no. 117, 118, 119 situated at
Dhaswadi area, Taluka Ahamadpur, Dist. Latur, Maharashtra.

Purchase Consideration Agreement Value: Rs. 2,56,000/-Stamp Duty: Rs. 12,800/-

Registration fees: Rs. 2,560/This is to call upon to submit your objections, if any in the matter before The Assistant Charity Commissioner, Thane Region, Thane at the above address within 30 days from the date of publication of this notice. Given under my hand and seal of the Hon'ble Assistant Charity Commissioner, Thane Region, Thane.

This 9th September 2022 **Public Trust Registration Office**

BAITUNNASAR 'C' CO-OP. HSG. SOC. LTD. Add :- Village Mauje Sopara, Tal. Vasai, Dist. Palghar-401203 **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept before on 15/09/2022 at 2:00 PM.

Mohamad Husain Amin Hawai And Others those who have nterest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken

Description of the property -

Mauje Diwanman, Tal. Vasai, Dist. Palghar Survey No. /Hissa No, Plot No. 4/3/A/12/4/A/11/1 2525 Sq. Mtr.

Office: Administrative Building-A, 206, 2nd Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar, Date: 08/09/2022

(Digambar Hausare) SEAL Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE AMITA DHAM CO-OP. HSG. SOC. LTD

Add :- Reserve Bank Colony, Old Dombivali, Shastri Nagar, Dombivali (W.), Tal. Kalyan, Dist. Thane

Regd. No. TNA/KLN/HSG/TC/12122/200-01

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 27/09/2022 at 3.00 p.m.

Respondents - 1) Reserve Bank of India Staff Cooperative Housing

Society No. 3 Ltd., Developer Deceased Shri. Balaram Patil heirs, 2) Smt. Lalita Balaram Patil, 3) Shri. Manish Balaram Patil, 4) Shri. Amol Balaram Patil, 5) Smt. Aruna Balaram Patil, 6) Smt. Amita Balaram Patil and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take.

Description of the property Mauie Old Dombivali, Tal. Kalvan, Dist. Thane

| ı | | | | | | |
|---|-------------------|-------------------|-----------|-------------|-----------------|--|
| | Old Survey No. | New Survey No. | Hissa No. | Plot No. | Area | |
| l | - | 26/3/G | - | 15/A | 668.88 Sq. Mtr. | |

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegetable
Market, Thane (W), Dist - Thane
Pin Code:-400 602,

Tel:-022 25331486. Date: 08/09/2022

Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Thane

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE LOK KALYAN CO-OP. HSG. SOC. LTD

Add :- Mauje Netivali, Kalyan (E.), Tal. Kalyan, Dist. Thane

Regd. No. TNA/KLN/HSG/TC/9441/1997-98 Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and

Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 20/09/2022 at 4.00 p.m. Respondents - 1) M/s. Himalaya Construction through Partner Shri. Gopal Krishna Mali and Shri. Rohit Premchand Shah, 2) Shri. Pandu Maruti Phulvare (Deceased Heir), 3) Shri. Santosh Pandurang Phulvare, 4) Shri. Arun Pandurang Phulvare, 5) Shri. Kisan Pandurang Phulvare, 6) Smt. Fashibai Pandurang Phulvare, 7) Shri. Bhagwar Pandurang Phulvare, 8) Shri. Sudam Pandurang Phulvare, 9) Shri Ananta Pandurang Phulvare, 10) Shri. Sunil Budhaji Phulvare, 11) Shri. Nilesh Budhaji Phulvare, 12) Smt. Nanda Budhaji Phulvare, 13) Shri. Pappu Budhaji Phulvare, 14) Smt. Savita Anil Madhvi, 15) Smt. Lakshmi Ramchandra Phulvare, 16) Shri. Satyam Ramchandra Phulvare, 17) Shri. Sonu Ramchandra Phulvare and those who have interest in th said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take

Description of the property -

| Mauje Netivali, Tal. Kalyan, Dist. Thane | | | | | |
|--|-----------|---------------|--|--|--|
| Survey No. | Hissa No. | Area | | | |
| 5 | A/12 | 1200 Sq. Mtr. | | | |
| 5 | A/16 | 250 Sq. Mtr. | | | |
| 6 | A/6 | 600 Sq. Mtr. | | | |
| | Total | 2050 Sq. Mtr | | | |

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane
First floor, Gaondevi Vegetable
Market, Thane (W), Dist - Thane
Pin Code: 400 602,
Tel:-022 25331486.

Date: 08/09/2022

Registrar Co.Op. Societies, Thane

Sd/-

Competent Authority & District Dy

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE VASANT PARK CO-OP. HSG. SOC. LTD Add :- Mauje Gandhare, Kalyan (W.), Tal. Kalyan, Dist. Thane

Regd. No. TNA/KLN/HSG/TC/27391/2015 Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 20/09/2022 at 4.00 p.m.

Respondents - 1) M/s. Vijay Builders & Developers through Partner a) Shri. Nandlal Govindram Kimtani, b) Shri. Mukesh G. Kimtani c) Shri. Vilas S. Jain, 2) M/s. Padmapriya Landmark Construction Pvt. Ltd. Company through Director a) Shri. Chandrakant Shivaram Aher, b) Shri. Fatehchand Futarmal Shah, c) Shri. Sagarmal Chogamal Jain, 3) M/s. Arvind Securities Pvt. Co. By Director Shri. Vikram Chinubhai Shah, 4) Shri. Dattu/Dattatraya Krishna Dhone, 5) Shri. Dashrath Kana Salpi 6) Smt. Janabai Kana Salpi, 7) Shri. Prakash Kaluram Bhoir, 8) Shri Sanket Prakash Bhoi/Bhoir, 9) Smt. Harshada Prakash Bhoi/Bhoir, 10) Shri. Nitin Dasharath Salpi, 11) Shri. Mandeep Dasharath Salpi, 12) A. K. P. Dattu Krishna Dhone. 13) Smt. Bhimabai Sitaram Patil. 14) Smt. Halibai Ganpat Warghade, 15) Smt. Shammibai Vishnu Mhatre, 16) Shri. Ankush Rama Sutar, 17) Smt. Matubai/Matibai Lahu Sutar, 18) Smt. Rekha Lahu Sutar, 19) Smt. Usha Lahu Sutar, 20) Smt. Kiran Lahu Sutar, 21) Smt. Sunita Kishore Sutar, 22) Smt. Akshata Kishore Sutar, 21) Smt. Sunita Kishore Sutar, 22) Smt. Akshata Kishore Sutar, 23) Smt. Akshata Kishore Sutar, 24) Smt. Akshata Kishore Sutar, 25) Smt. Akshata Kishore Sutar, 26) Smt. Managara Ma 23) Smt. Anjana Ankush Sutar, 24) Shri. Hanuman Ankush Sutar, 25) Shri. Narayan Krishna Dhone, 26) Shri. Ramchandra Krishna Dhone, 27) Shri. Sudhakar Krishna Dhone, 28) Smt. Mangal Dhanaji Koli, 29) Smt Savitri Kaluram Bhandari, 30) Kalyan Dombivali Municipal Corporation KalyaN (W.), 31) Deputy Collector and Competent Authority, Urban Complex Ulhasnagar, District Magistrate Office, Thane (W.) and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take.

Description of the property -Mauje Gandhare, Tal. Kalyan, Dist. Thane

| madje darianare, ran ranyan, bion mane | | | | | |
|--|-----------|--------------------------------------|--|--|--|
| Survey No. | Hissa No. | Area | | | |
| 18 | 1/A | 2550 Sq. Mtr. out of 2710 Sq. Mtr. | | | |
| 18 | 1/C | 1694 Sq. Mtr. out of 3540 Sq. Mtr. | | | |
| 18 | 1/D | 932 Sq. Mtr. out of 2120 Sq. Mtr. | | | |
| 18 | 2/2 | 3174 Sq. Mtr. out of 4300 Sq. Mtr. | | | |
| 19 | - | 1347 Sq. Mtr. out of 10070 Sq. Mtr. | | | |
| 61 | 2 | 2325 Sq. Mtr. out of 9300 Sq. Mtr. | | | |
| | Total | 12022 Sq. Mtr. out of 32040 Sq. Mtr. | | | |

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegetable (SEAL Market, Thane (W), Dist - Thane Pin Code:-400 602, Tel:-022 25331486.

Date: 08/09/2022

Sd/-Registrar Co.Op. Societies, Thane

Competent Authority & District Dy

जालन्यातील मोसंबी बागायतदारांच्या बुरशीमुळे नुकसानीचे पंचनामे

जालना, दि.८ : जालना जिल्ह्यातील म ोसंबी बागायतदारांच्या बुरशीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे येत्या दिवसांत करण्याचे निर्देश आज जालना जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी दिले. यामुळे नुकसानग्रस्त मोसंबी बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार असून यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. आज जालना जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांबाबत जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली होती. जालना जिल्ह्यातील बागायतदारांच्या मोसंबीवर गेल्या काही दिवसांमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून दानवे यांनी बागायतदारांना पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल असा शब्द दिला होता. दानवे यांनी यासाठी सतत पाठपुरावा करून बागायतदारांचा प्रश्न उपस्थित केल्याने त्यांना आता मदत मिळणार आहे.अतिवृष्टीबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत नुकसानाची

शेतकऱ्यांना नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरमुळे पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांना अतिरीक्त विद्युत सचठेवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. जालन्यातील मुख्य रस्त्याचे काम येत्या तीन महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. जालना वरून खामगाव कडे जाणारा राष्ट्रीय कचाट्यात अडकला

माहिती घेतली.

महामार्ग वनविभागाच्या होता, अखेर तो प्रश्न सुटला असून राज्य सरकार कडून त्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. लवकरच त्यावर कार्यवाही होईल अशी माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड, शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले, शिवसेना सहसंपर्क-प्रमुख शिवाजीराव चोथे, सहसंपर्क्रप्रमुख डॉ हिकमतराव उढान,

शिवसेना जिल्हाप्रमुख भारकरराव अंबेकर, जिल्हाप्रमुख ए जे बोराडे, मा. आमदार संतोष सांबरे, जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हा-प्रमुख अशोक शिंदे, नगरसेवक चेतन

कांबळे आदी उपस्थित

CORRIGENDUM

The Public Notice published on 06/09/2022 in respect of MR. MAHMOODUL HASAN KHAN and MR MAQSOOD HASAN KHAN owner of Shop No 01A Banegar Avenue CHS Ltd. Naya Nagar, Mira Road (E) Thane for any objection for transfer of above shop pls contact.

Adv. Asif Shaikh 002 Banegar CHS Ltd Naya Nagar, Mira Road (East) Thane Mob. 9820313993

Date 09/09/2022

SANTOSH FINE - FAB LTD Read. Off.: 112/113, Mittal Estate Bldg. No. 6, Andheri (E), Mumbai - 400 059. **NOTICE**

Notice is hereby given that the 40th Annua General Meeting of member of SANTOSH FINE FAB LTD. Will be held at 112/113, Sanjay Bldg. No. 6, Mittal Ind. Estate Andheri Kurla Road, Andheri (East) Mumbai 400 059 or Friday, **30th September, 2022** at 11.30 A.M. Kindly receive and acknowledge the same. FOR SANTOSH FINE FAB LTD.

RADHA SHARMA Company Secretary 8 Compliance Officer M NO . 46047 Place : Mumbai Date: 08-09-2022

शालिमार प्रॉडक्शन्स लिमिटेड

तिकृत कार्यालयः ए-९, आ एतकाल गाउन बी-३१, लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४० तिट कः बा-३१, १००५ ०००, वेबसाईट:www.shalimarpro.com इंगेल:contact@shalimarpro.com सीआयएन: एल०१९१९५एच१९८५५पीएलसी२२८५४

3%वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग

थे सूचना देण्यात येत आहे की, शालिमार प्रॉडक्ट लेमिटेडची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, पटेंबर, २०२२ रोजी दु.५.३०वा. २रा मजला, सीकेर्प ॉल, तेजपाल स्किम रोड क्र.४, उद्यान विकास सोसायटी वेलेपार्ले (पुर्व), मुंबई–४०००५७, महाराष्ट्र या ठिकार्ण जीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणा

कपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनें व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम १० सुधारितप्रमाणे सूचित करण्यात येत आहे की, कंपनीने शनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल ॥र्फत एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद ठरावांवर विद्युः चरूपाने अर्थात रिमोट ईं–वोटिंगने मत देण्याकरित . जपनीने सुविधा दिलेली आहे.

स्यांना सभेच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिव ाद्युत स्वरुपात त्यांचे मत देता येईल. सभेत बॅलेटने किंट स्मोट ई-वोटिंगने मत देण्याच्या पात्रता निश्चितीसाठ गधारकांची निश्चित तारीख शुक्रवार, २३ सप्टेंबर

ोंद दिनांक शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी लाभा ग्रालकांचे नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहे। यांना रिमोट ई-वोटिंग तसेच सभेत मतदानाचा अधिका ासेल. रिमोट ई-वोटिंग माहितीसाठी सदस्यांनी एजीए चनेचा संदर्भ घ्यावा. सूचना वितरणानंतर परंतु नोंद नांक एजीएम सूचना वितरणाकरिता नोंद दिनांकापुर्व पनीचे जर एखादी व्यक्ती सदस्य झाले असल्यास त्याँ voting@nsdl.co.in वर कंपनीकडे विनंत गठवून रिमोट ई-वोटिंग्करिता त्यांचे लॉगईन तपशिव ाप्त[े]करावे. युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्याच प्तविस्तर प्रक्रिया कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या सभेच्य सूचनेत आणि www.evotingindia.com व लब्ध आहे. जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने मत देती गंना सभेत उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देत णार नाही.

चना व वार्षिक अहवाल तसेच ३५ मार्च, २०२२ रोजी पलेल्या वित्तीय वर्षाकरिता लेखापरिक्षित अहवाल आणि यावरील संचालक व ३० मे, २०२२ रोजीचा लेखापरिक्षकांचा ाहवाल विहित पद्धतीने ०५ सप्टेंबर, २०२२ रोजी पाठविण्य भाला आहे. (ब) रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार १७ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि वार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. समा) इंल. (क) २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. नंत नएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल. तद्नंत तदान मान्य असणार नाही. (ड) एजीएमची सूचना विक अहवाल कंपनीच www.shalimarpro.com वेबसाईटवर उपल भाहे. (ई) ई–वोटिंगबाबत प्रश्न किंवा तक्रारी असल्य www.evotingindia.com च्या डाऊनलो सेक्शनवर उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिकन्टल

सनिसांचा अहवाल तसेच एजीएमच्या सूचनेत नमुख रावांवरील मतदानाचा निकाल कंपनीच्य vww.shalimarpro.com वेबसाईटवर एजीएग माप्तीपासून ४८ तासात प्रसिद्ध केले जाईल आणि स्टॉव क्सचेंजेसकडे कळविले जाईल.

गस्कड क्वेश्चन्सचा संदर्भ घ्यावा.

. थि सूचना देत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्य कार पूजा पूजा कार्य है। उन्हों कार्य प्रजीपमिनिम शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ (दोन्हें देवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व

स्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील. मंडळाच्या आदेशान्व

्राज्यशन्स लिमिटेडकरित सही/- तिलोकचंद कोठारी दिनांक: ०८.०९.२०२२ जिकाण: मुंबई

महाराष्ट्र कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ९०७/९०८, देव प्लाझा, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८.

दूर.कः.०२२-६७४२४८५५, वेबसाईट:www.mahacorp.in ईमेल:mcl@visagar.com सीआयएन: एल७११००एमएच१९८२पीएलसी०२८७५०

४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग

व पुस्तक बंद करण्याची सूचना

लेमिटेंडची ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा शकवार ३०

विलेपार्ले (पुर्व), मुंबई–४०००५७, महाराष्ट्र या ठिकाणी एजी्एम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी

व्याचित्रमा प्रावदा २०१३ व्याचित्रमा १०८ सह्याचिता क्रिया व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० सुधारितप्रमाणे सूचित करण्यात येत आहे की, कंपनीने

शनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल

व्यक्तांना सभेच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणा

वेद्युत स्वरुपात त्यांचे मत देता येईल. सभेत बॅलेटने किंवा

रेमोट ई–वोटिंगने मत देण्याच्या पात्रता निश्चितीसार्त

नोंद दिनांक शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी लाभार्थ

ालकांचे नोंद्र पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत यांना रिमोट ई–वोटिंग तसेच सभेत मतदानाचा अधिकार

असेल. रिमोट ई-वोटिंग माहितीसाठी सदस्यांनी एजीएम

भूचनेचा संदर्भ घ्यावा. सूचना वितरणानंतर परंतु नोंद देनांक एजीएम सूचना वितरणाकरिता नोंद दिनांकापुवीं

पनीचे जर एखादी व्यक्ती सदस्य झाले असल्यास त्यां

evoting@nsdl.co.in वर कंपनीकडे विनर्त

ाठवून रिमोट ई–वोटिंगकरिता त्यांचे लॉगईन तपशिल गाप्त करावे. युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्याची प्रविस्तर प्रक्रिया कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या सभेच्या

सचनेत आणि www.evotingindia.com वर

. पलब्ध आहे. जे सदस्य रिमोट ई–वोटिंगने मत देतील

यांना सभेत उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देता

सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की, (अ) एजीएम सूचना व वार्षिक अहवाल तसेच ३१ मार्च, २०२२ रोजी

. मलेल्या वित्तीय वर्षाकरिता लेखापरिक्षित अहवाल आणि

त्यावरील ०६ सप्टेंबर, २०२२ रोजीचा संचालकांचा अहवाल व १८ मे, २०२२ रोजीचा लेखापरिक्षकांचा अहवाल विहित

पद्धतीने ०६ सप्टेंबर, २०२२ रोजी पाठविण्यात आला आहे. (ब) रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार, २७

सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. (क) गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी

सायं.५.००वा. नंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई–वोटिंग बंद केले जाईल. तद्नंतर मतदान मान्य असणार नाही. (ड)

एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्य

www.mahacorp.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. (ई) ई-वोटिंगबाबत प्रश्न किंवा तकारी असल्यास

www.evotingindia.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्टन्टली

ापासनिसांचा अहवाल तसेच एजीएमच्या सूचनेत नमृत

उरावांवरील मतदानाचा निकाल केपनीच्य

www.mahacorp.in वेबसाईटवर एजीएम

माप्तीपासून ४८ तासात प्रसिद्ध केले जाईल आणि स्टॉक क्सचेंजेसकडे कळविले जाईल.

ोथे सूचना देत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या

कलम ९१ नसार कंपनीच्या एजीएमनिमित्त बधवार, २४

आस्क्ड क्वेश्चन्सचा संदर्भ घ्यावा.

दिनांक: ०८.०९.२०२२

कांची निश्चित तारीख शुक्रवार, २३ सप्टेंबर

२०२२ आहे.

ोणार नाही.

सूचना देण्यात येत आहे की, महाराष्ट्र कॉर्पोरेशन

HILIKS TECHNOLOGIES LIMITED Regd. Off.: Unit no. 802, 8th Floor, Samrarth Aishwarya Co Operative Society Ltd, Adarsh Nagar Off Link Road, Oshiwara, Andheri (west), Mumbai, Maharashtra-400053 CIN: L17117MH1985PLC282717, Email Id: anubhavindustrial@gmail.com

Notice of 37th Annual General Meeting, E Voting and Book Closure

Notice is hereby given that 37^{th} Annual General Meeting (AGM) of the Members of Hiliks Technologies Limited will be held on Friday, 30th September 2022, at 01:00 p.m. through Video Conferencing ("VC" Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business mentioned in the Notice of 37th AGM The AGM will be held only through VC/OAVM in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and General Circular No. 14/2020, 17/2020, 22/2020, 33/2020, 39/2020, 02/2021 and 02/ 2022 dated April 8, 2020, April 13, 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020, January 13, 2021 and May 5, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs, (the "MCA Circulars") and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM.

Notice of the AGM along with the Annual Report has been sent only through email on 8th September, 2022 to all the members of the Company who have registered their email addresses with the Company/Registrar and Share Transfer Agent (RTA)/Depository Participants and whose names appear in the Register of the Members/record of Depositories as on 2nd September, 2022. The said Notice and Annual Report are also available on the website of the Company i.e. hilliks.com and website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.msei.in.

Members who have not received the Notice along with Annual Report due to change/nor registration of their email address, they may get their email addresses and mobile number registered with the RTA by sending an email request at info@skylinerta.com. along with the scanned copy of the signed request letter together with self-attested copy of PAN card and Adhar card for obtaining the Annual Report, Notice of AGM and the e-voting instructions.

The Company has engaged the services of Central Depository Securities Limited ('CDSL') for the purpose of providing remote e-voting facility to all its members. E-voting shall commence from Tuesday, September 27, 2022 at 9:000 a.m. and shall end on Thursday, September 29, 2022 at 5:00 p.m. Members shall not be allowed e-voting thereafter and the remote e-voting shall be disabled by CDSL. The cut-off date for remote e-voting is September 23, 2022. The members who have casted their vote by remote e-voting may also participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again

The persons who have acquired shares and become the members of the Company after the dispatch of Notice may obtain the login ID and password for availing the facility of e-Voting by following instructions given on the website of CDSL i.e. www.evotingindia.com.

In case of any query or grievances connected with the voting by electronic means, members may refer to the Frequently Asked Questions (FAQ's) and e-voting manual available at the download section of the http://www.evoingindia.com under help http://www.evoingindia.com under help section or may contact Mr. Wenceslaus (Assistant Manager, CDSL) at 18002005533 or write an email to helpdesk.evoing@cdslindia.com. Members may also send their grievances or queries to the Company at its Registered Office at Unit no. 802, 8th Floor, Samrarth Aishwarya Co Operative Society Ltd, Adarsh Nagar, Off Link Road, Oshiwara, Andher (west), Mumbai, Maharashtra-400053.

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 24th September, 2022 to Friday, 30th September, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM.

For Hiliks Technologies Limite Sandeep Copparapt

Whole Time Director DIN: 08306534

Place: Mumba

JUMBO FINANCE LIMITED

CIN: L65990MH1984PLC032766 Registered Office: 805, 8th Floor 'A' Wing, Corporate Avenue, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai-400 063

Telefax: 022-26856703, #email id: jumbofin@hotmail.com, # website: www.jumbofinance.co.in

NOTICE OF 38th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOUSURE

NOTICE is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and the Share Transfer books of the Company would remain closed from Saturday, the 24th September, 2022 to Friday, the 30th September, 2022 (both days inclusive) for the purpose of holding the Annual General Meeting.

NOTICE is also hereby given that the 38th Annual General Meeting (AGM) of the Shareholders of the Company would be held on Friday, the 30th September, 2022 at 11.00 a.m. at the Registered Office of the Company at Office No. 805, 8th Floor, 'A' Wing Corporate Avenue, Sonawala Road, Goregaon (East) Mumbai - 400063.. The printed Annual Report contains inter alia, the Notice for the said AGM specifying the items of Ordinary business and the audited Accounts of the Company for the year ended 31st March, 2022, together with the Reports of the Auditors and the Directors thereon, is being mailed to all the shareholders whose names appear on the Register of Members and to the Beneficial Holders of Shares as per the details provided by the National Securities Depository Limited

and the Central Depository Services (India) Limited. In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 and the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company is pleased to provide its Shareholders with facility to exercise their right to vote for the businesses to be transacted at the 38th AGM by electronic means through E-Voting Services provided by National Securities Depository

The E-voting period shall commence from Tuesday the 27.09.2022 and ends on Thursday the 29.09.2022. The voting by electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m on 29.09.2022. During the e-voting period, Members of the Company, holding shares either in physical or dematerialized form, as on end of the day of business hours 23.09.2022 will be eligible to cast their vote electronically. Once the vote on a resolution is cast by the shareholder, it cannot be changed subsequently.

BY ORDER OF THE BOARD FOR JUMBO FINANCE LTD. Date: 07.09.2022 **SMRITI RANKA** MANAGING DIRECTOR Place: MUMBAI

लीना कन्सल्टन्सी लिमिटेड

(सीआयएन:एल७४११०एमएच१९८३पीएलसी०३१०३४) नोंदणीकृत कार्यालय: १४वा मजला, १४२०-बी, बी ॲण्ड सी विंग, सी/६६, जी ब्लॉक, वन बीकेसी, बँक ऑफ बरोडा समोर, वांद्रे (पुर्व), मुंबई-४०००५१.

ई-मेल:leenaconsultancy@yahoo.co.in, वेबसाइट:www.leenaconsultancy.in

३९वी एजीएमची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **लीना कन्सल्टन्सी लिमिटेड** (कंपनी) ची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी स.१०.००वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात एजीएमच्या सूचनेत नमुद विषय तसेच स्पष्टिकरण अहवाल, संचालकांचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल तसेच ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिताच्या कंपनीच्या लेखापरीक्षित वित्तीय अहवालासमवेत पाठवण्यात आलेल्या एजीएमच्या सचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे.

ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नांदवलेले असतील त्यांना अन्य बाबींबरोबरच परोक्ष ई-मतदानाचे निर्देश, उपस्थिती पत्र एजीएमची सूचना व २०२१-२२ करिताचा वार्षिक अहवाल ई-मेलदारे पाठवण्यात आला आहे. कोविड-१९ परिस्थिती असल्याने एमसीए व सेबी परिपत्रकांनुसार या वर्षी कोणाही सभासदास या दस्तावेजांच्या कागदोपत्री प्रती पाठवण्यात येणार नाहीत. वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.leenaconsultancy.in, वरही उपलब्ध

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८, कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४४(१) वेळोवेळी सुधारित याअंतर्गत कंपनी सूचनेत विहित सर्वठरावांवर एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून एनएसडीएलद्वारे पुरविण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधा (परोक्ष ई-मतदान) उपलब्ध करून देत आहे.

परोक्ष ई-मतदानाचा तपशील खालीलप्रमाणे आहे :

- १. परोक्ष ई-मतदान मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी स.१०.००वा. सुरू होईल व गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. संपेल. तत्पश्चात मतदानाकरिता ई-मतदानाचे मोड्युल
- . सभासदांचा मतदान हक्क हा निर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजीनुसार कंपनीच्या प्रदानित भागभांडवलातील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असेल. सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुढे त्याला ते बदलता येणार नाही.
- सूचना पाठवण्याची निर्धारित अंतिम तारीख अर्थात २३ सप्टेंबर, २०२२ पश्चात एखादी व्यक्ती कंपनीचे शेअर्स संपादित करीत असेल व निर्धारित अंतिम तारीखेला कंपनीची सभासद बनत असल्यास सदर व्यक्ती कंपनीच्या leenaconsultancy@yahoo.co.in किंवा एनएसडीएलच्या evoting@nsdl.co.in किंवा service@satellitecorporate.com येथे विनंती पाठवून लॉगइन तपशील प्राप्त करू शकता.
- परोक्ष ई-मतदानाद्वारे मत न दिलेले सभासद एजीएमच्या ठिकाण दिलेल्या सूचनेत विहित सर्व विषयांवर मतपत्रिकेद्वारे आपले मत देऊ शकतील. परोक्ष ई-मतदानाद्वारे मत दिलेले सभासदही एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील, परंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही सभासद मतदानाचा केवल एकच अर्थात परोक्ष ई-मतदान किंवा मतपत्रिकेद्वारे मतदानाचा पर्याय

कंपनी एजीएमच्या ठिकाणीसुद्धा प्रत्यक्ष मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देत

आहे. सभेस उपस्थित राहणाऱ्या सभासदांनी नोंद घ्यावी की, मत देण्यास पात्र असलेले परंतु

स्वीकारू शकेल. सभासदाने दोन्ही प्रकारे मत दिलेले असल्यास परोक्ष ई-मतदानाद्वारे दिलेले मत ग्राह्य धरेल व मतपत्रिकेद्वारे दिलेले मत अवैध ठरेल. –मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशीसाठी सभासदांनी https://www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर अंतर्गत उपलब्ध फ्रिक्कन्टली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्यू) व ई-वोटिंग

युजर मॅन्युअल वाचावे किंवा evoting@nsdl.co.in वर ई-मेल पाठवावा किंवा दूर.१८००२२२९९० (टोल फ्री) येथे संपर्क साधावा. ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी आरटीएकडे

service@satellitecorporate.com वर ईमेल करून नोंद करावेत. कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ व सेबी (एलओडीआर) विनियमन, २०१५ चे विनियमन

४२ अंतर्गत पुढे अशी सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे सभासदांचे रजिस्टर शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहील. लीना कन्सल्टन्सी लिमिटेडकरिता

ठिकाण : मंबर्ड दिनांक : ०८.०९.२०२२

सही / – तनजा शर्मा कंपनी सचिव व सक्षम अधिकारी



जी जी इंजिनीअरिंग लिमिटेड

सीआयएन: एल२८९००एमएच२००६पीएलसी१५९१७४ नोंदणीकत कार्यालय: कार्यालय क्र.२०३. २रा मजला. शिवम चेंबर्स को-ऑप. सोसा. लि.. एस.व्ही.रोड. गोरेगाव (प.), सहारा अपार्टमेंटजवळ मुंबई-४००१०४, वेबसाइट:www.ggengg.in,

ई-मेल:cs.ggengg@gmail.com १६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

गद्वारे सचना देण्यात येत आहे की. कंपनीच्या सदस्यांची १६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शक्रवार. ३। २०२२ रोजी सकाळी ११:३० वाजता कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या तरतुर्दीचे पालन करू व्हिंडिओ कॉन्फरिसिंग/इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (व्हीसी/ओएव्हीएम) सुविधेद्वारे, सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० त्यानंतर सामान्य परिपत्रक क्रमांक ०२/२०२१ आणि इतर सर्व लागू कायदे आणि कॉपोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए-) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी २२ मे ०२० आणि १५ जानेवारी २०२१ रोजी जारी केलेले परिपत्रक १६ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल यवसायावर विमर्ष करण्याकरिता आयोजित केली जाईल.

या परिपत्रकानुसार, कंपनीने १६व्या एजीएमची सूचना आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या वार्षिक अहवालासह बुधवार, ए राप्टेंबर, २०२२ रोजी इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे सर्व सदस्यांना पाठवली आहे ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटर्र हमागी सह नोंदणीकृत आहेत. ही कागदपत्रे कंपनीच्या www.ggengg.in वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात ोएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वर आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com या वेबसाइटव रेखील उपलब्ध आहेत.

सेच, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) ग्युलेशन, २०१५ च्या नियमन ४२ चे पालन करून, सदस्यांची नोंदणी शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार, ३।

प्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवसांसह) पर्यंत बंद राहील. हायद्यांच्या कलम् १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० च्या तरतदीनसार कावद्याच्या करना १८८ आणि करना (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०११ च्या नियम २० च्या तस्तुदन्सर, सेबी (सुचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली, २०१५ चे नियमन ४४ आणि सेबीच्या परिपत्रकाची तारीख ९ डिसेंबर, २०२०, कर ऑफ तारीख २३ सप्टेंबर २०२२ नुसार, भौतिक किंवा अभौतिक स्वरूपात शेअसं धारण केलेले सदस्य, ई–वोटिंगद्वारे १६व्या एजीएमच्या सूचनेनुसार व्यवसायावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. प्लॅटफॉर्म ई–वोटिंगची तपशीलवार प्रक्रिया/सूचना १६व्या एजीएमच्या सूचनेमध्ये आहेत.

- ा संदर्भात, समासदांना याद्वारे सूचित करण्यात येते की: . सर्वसाधारण सभेत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्याची कट–ऑफ तारीख शुक्रवार
- २३ सप्टेंबर, २०२२ आहे. दूरस्थ ई-मतदान कालावधी मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ पासून सकाळी ९:०० वाजता (भाप्रवे) सुरू होईल. आणि गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी संध्याकाळी ५:00 वाजता (भाप्रवे) समाप्त होईल. उपरोक्त कालावधीचे पलीकडे दूरस्थ ई-मतदानाला परवानगी दिली जाणार नाही.
- ज्या व्यक्तींनी शेअर्स घेतले आहेत आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे सदस्य झाले आहेत त्यांनी हेल्पडेस्व क्रमांक १८०० १०२० ९९०/१८०० २२ ४४ ३० किंवा evoting@nsdl.co.in वर ई-मेल पाठवा व नॅशनल
- सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) कडून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये केवळ कट-ऑफ तारखेनुसार नोंदवलेले असेल ती व्यक्ती रिमोट ई-व्होटिंगची सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल
- एजीएमपर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले सदस्य व्हीसी/ओएव्हीएम सविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राह शकतात/भाग धेऊ शकतात, पांतु त्यांना पुन्हा एजीएममध्ये मतदान कप्याची परवानगी दिली जाणार नाही. ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/आरटीए/डीपीकडे नोंदणीकृत नाहीत त्यांच्या ईमेल पत्यांच्या नोंदणीची पद्धार

एजीएम सूचनेमध्ये उपलब्ध आहे. जीएम आणि ई-व्होटिंग सिस्टीममधून ई-व्होटिंगला उपस्थित राहण्याबाबत तुम्हाला काही शंका किंवा समस्य असल्यास, तुम्ही मदत विभागांतर्गत www.evotingindia com वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाह् शकता किंवा evoting@nsdl.cain वर ईमेल लिहा.

मंदळाच्या आदेशानस जी जी इंजिनीअरिंग लिमिटेडकरित नागीख: ८ सप्टेंबर २०२२ मेघना काश्टवा कंपनी सचिव आणि अनुपालन अधिका ठेकाण: नवी दिल्ली

UNITECH INTERNATIONAL LIMITED CIN - L99999MH1994PLC082810

REGD. OFF: D/703, 7TH FLOOR, D-WING, NILKANT BUSINESS PARK, STATION ROAD VIDHYAVIHAR (WEST), MUMBAI 400086

Website: www.unitechinternationalltd.com Email - complianceunitech@gmail.com NOTICE OF 27TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURES DATES

NOTICE is hereby given that 27th Annual General Meeting of Unitech International Limited will be held on Friday, the 30th day of September, 2022 at 11:00 A.M. at Matunga Gujarat Club Limited, Nathalal Parekh Marg, Near Aurora Cinema, Matunga (C.R.), Mumbai 400019 to transact the business as set out in the AGM Notice.

NOTICE is further given that pursuant to the provisions of Section 91 of the Companie

Act. 2013 and Rules made there under and Regulation 42 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, the Register of Members and share transfer books of the Company will remain closed from Friday, 23rd September, 2022 to Friday 30th September, 2022 (both days inclusive). Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rules made thereof and Regulation 44(1) of SEBI (Listing Obligation and Disclosure

lequirement) Regulation, 2015, the Company is providing e-voting facility to its Members olding shares as on Thursday, 22nd September, 2022, being cut-off date, to exercise heir rights to vote on business to be transacted at the AGM of the Company. The Members nay cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the meeting (remote e-voting). The Company has engaged Link Intime India Pvt. Ltd. C-101,247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai – 400 063 to provide remote e oting facility. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and rules hereof are as under:

Date of Completion of dispatch of Notice of AGM – 08th September, 2022.

The remote e-voting period commences on Tuesday, 27th day September, 2022 from 09.00 a.m. and ends on Thursday, 29th September, 2022 at 5.00 p.m. 3. The voting through electronic means shall not be allowed beyond 5:00 p.m. on 29th

eptember, 2022. Any person who becomes the Members of the Company after dispatch of Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. 22nd September, 2022 can send

equest to https://www.evoting.nsdl.com or evoting@nsdl.co.in. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Ask Questions ("FAQs") and e-voting manual available at https://www.evotingindia.com. inder help section. Email ID: helpdesk.evoting@cdslindia.com Phone Number: 1800225533 . The facility for voting through Polling Paper shall be made available at the AGM. Member may participate in the AGM even after exercising his right to vote through

Scrutinizer's decision on the validity of a ballot form shall be final Pursuant to Regulation 4d(1) and (2) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, members who do not have access to remote e-voting acility, may exercise their vote at the AGM of the Company by submitting the Polling Pape which will be distributed at the AGM.

By order of the Board of Directors Unitech International Limited Rohaan Bhathena Managing Director DIN: 08332428

emote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting.

Place: Mumbai Date: 09.09.2022

जाहिर सूचना

कार्या फॅसिलिटीज ॲण्ड सर्विसेस लिमिटेड

सीआयएन : एल९३०९०एमएच२००९पीएलसी १९००६३ युनिट क्र.११५, १ला मजला, इन्स्पायर हब, अदानी वेस्टर्न हाईट्स, जे पी रोड अंधेरी पश्चिम मंबर्ड महाराष्ट्र-४०००५८ भारत ई-मेलः info@kaarya.co.in, वेबसाईट : www.kaarya.co.in

१३वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे आणि ई-व्होटिंग बाबत सदस्यांना माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की, कार्या फॅसिलिटीज ॲण्ड सर्विसेस लिमिटेड ('कंपनी') च्या सदस्यांची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम' किंवा 'सभा') शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी द.४.०० वा (भाप्रवे) कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात यनिट क्र.११५. १ला मजला, इन्स्पायर हब, अंदानी वेस्टर्न , इहिट्स, जे पी रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई - ४०००५८, महाराष्ट्र, या एजीएम सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता आयोजित केली जाईल.

कंपनीचा २०२१-२०२२ चा वार्षिक अहवाल, इतर गोष्टींबरोबरच, १३ व्या एजीएमची सूचना आणि स्पष्टीकरणात्मक विधानासह कंपनीच्या वेबसाइटवर www.kaarya.co.in आणि स्टॉक एक्सचेंजच्या www hseindia com वेबमाइटवर उपलब्ध आहे

रिमोट ई-व्होटिंग: कंपनी कायदा, २०१३ ('कायदा') च्या कलम १०८ चे पालन करून, सहवाचिता कंपर्न रिलार यु न्यारिका, सन्तर्भा कार्या, २०२२ (कार्यया) व्यान्तर्भात्र १८० व नात्रात्र सन्तर्भात्र्या कार्या 'व्यवस्थापन आणि प्रशासन) विचन, २०१४, च्या नियम २० नुसार, वेळोवेळी सुधारित केल्यानुसार, सर्वसाधारण सभेवरील सचिव प्रमाण इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीव ऑफ इंडिया आणि रेयुलेशन ४४ सेबी (लिस्टिंग गॅब्लिगेशन्स ॲंड डिस्क्लोजर रेकायरमेंटस) रेग्यलेशन्स, २०१५ द्वारे जारी केलेल्या मीटिंग्ज ([']एसएस '), कंपनी तिच्या सदस्यांना रिमोट ई-व्होटिंगची सुविधा प्रदान करत आहे. तसेच एजीएममध्ये व्यवसायाव वेमर्श करण्यासंदर्भात आणि या उदेशाकरिता. कंपनीने इलेक्टॉनिक माध्यमातन मृतदानाची सोय करण्यासार्ठ केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती केली आहे. १३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सदस्यांन . पुचना, पुस्तक बंद करणे आणि ई-व्होटिंग रिमोट ई-व्होटिंगसाठी तपशीलवार सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये ल्या आहेत. महम्यांनी खालील बाबींची नोंद घ्यावी ही विनंती

अ. रिमोट ई-व्होटिंग सुविधा पुढील कालावधीत उपलब्ध असेल: रेमोट ई-व्होटिंगची सुरुवात 🛘 मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.०० वा.(भाप्रवे) पासून

रिमोट ई-व्होटिंगची समाप्ती 🌎 गुरुवार, २९ सप्टेंबर २०२२ रोजी सायं.५.०० वा.(भाप्रवे) पर्यंत. रिमोट ई-व्होटिंग पध्दत एनएसडीएल द्वारे मतदानासाठी अक्षम केले जाईल आणि सदस्यांना सदर तारीख आणि

वेळेच्या पुढे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही: ब. शक्रवार. २३ सप्टेंबर २०२२ रोजी ('निश्चित तारीख') सदस्यांचे मतदान हक्क कंपनीच्या भरणा केलेल्य इकिटी भाग भांडवलाच्या त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील. सभेदरम्यान रिमोट ई-व्होटिंग प्रणालीर्च नुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि सभेला उपस्थित राहणारे सदस्य, ज्यांनी यापूर्वी रिमोट ई-होटिंगद्वारे आपले मत दिलेले नाही ते सभेदरम्यान त्यांचा हक बजाव शकतील. ज्या व्यक्तीचे नाव केवळ निश्चित तारखेनसार सदस्यांच्या नोंदणीमध्ये / लाभार्थी मालकांच्या नोंदेणीमध्ये नोंदवलेले असेल ती व्यक्ती ज़ीएमच्या आधी/दरम्यान रिमोट ई-व्होटिंगची सुविधा घेण्यास पात्र असेल;

क. कोणतीही व्यक्ती जी कंपनीचे शेअर्स घेते आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीची सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण करते, ती evoting@Kfintech.com किंवा info@kaarya.co.in कंपनीने प्रदान केल्याप्रमाणे येथे विनंती पाठवून रिमोट ई-व्होटिंगसाठी लॉगिन-आयडी आणि पासवर्ड मिळवृ शकते. निश्चित तारखेनुसार सदस्य नसलेल्या व्यक्तीने एजीएमची सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळल

इ. ज्या सदस्यांनी सभेपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते देखील सभेला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उपस्थित राहू शकतात, परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही.

ईमेल पत्त्यांची नोंदणी: ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकत केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी एजीएम आणि वार्षिक अहवाल २०२१-२०२२ ची सचना इलेक्टॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी आणि दरस्थ ई-व्होटिंगसाठी

तप्टेंबर २०२२ रोजी सायं.५.०० वा. (भाप्रवे) पूर्वी खाली नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करावे. अ. info@kaarya.co.in वर मेल करा ब. डीपी आयडी आणि क्लायंट आयडी /वास्तविक फोलिओ क्रमांक आणि पॅन तपशील प्रविष्ट करा

व्हेंटमध्ये. वास्तविक फोलिओसाठी पॅन तपशील रेकॉर्डवर उपलब्ध नसल्यास, सदस्याने भाग प्रमाणप

हमांकांपैकी एक प्रविष्ट करणे आवश्यक आहे क. तुमचा ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर टाका

ठिकाण : मुंबई

दिनांकः ०८.०९.२०२२

उपरोक्त प्रणाली सेबीने विहित केलेल्या आवश्यकतांनुसार पॅन तपशील अद्यतनित न केल्यास<mark>,</mark> त्यांच्या पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित पत अपलोड करण्यासाठी वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या सदस्यांना एव . युविधा देखील प्रदान करते. त्यांच्या ईमेल पत्त्याच्या कायमस्वरूपी नोंदणीसाठी, डीमॅट स्वरूपात शेअर्स धारण . हरणाऱ्या सदस्यांना त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीदारकडे आणि प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्य ग्दस्यांसाठी निबंधकाकडे अपडेट करण्याची विनंती केली जाते.

पुढे सूचना देण्यात आली आहे की कायद्याच्या कलम ९१ आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांनुसार योची नोंदणी आणि कंपनीचे भाग हस्तांतरण पुस्तक १३ व्या एजीएमच्या उद्देशाने शनिवार, २४ सप्टेंबर २०२२ ते शुक्रवार, ३० सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद राहतील. च्या वतीने व करिता

कार्या फॅसिलिटीज ॲण्ड सर्विसेस लिमिटेड

सह व्यवस्थापकीय संचालक

पंजाब नैशनल बैंक punjab national bank

क्षेत्रिय कार्यालय, ठाणे बी.के.सी. (पूर्व) प्रगती टॉवर ४था मजला, दुर.:०२२-२६७२६४०७

पंजाब नॅशनल बँकेद्वारे क्षेत्रात असलेल्या त्यांच्या शाखेचे त्यांची सेवेकरिता ३ वर्षांच्या कालावधीकरिता वसुली संस्थेच्या नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात येत

पात्रता: वसुली व एनपीए खाते निवारणाचा मागील अनुभव सर्व एजन्सीना असावा. किमशन: मुख्य कार्यालयाद्वारे विहित शुल्क असेल.

कृपया लिफाफ्यावर वसुली संस्थेकरिता अर्ज असे स्पष्टपणे नमुद करावे आणि मुख्य व्यवस्थापक, वसुली विभाग, पंजाब नॅशनल बँक, क्षेत्रिय कार्यालय, ठाणे, बी.के.सी. प्रगती टॉवर, ४था मजला येथे टपाल/क्रियर मार्फत पाठवावे. टपाल/ कुरियरने पाठविलेले अर्ज हरविल्यास बँक जबाबदार असणार नाही.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीखः अर्ज १९.०९.२०२२ पर्यंत आमच्याकडे पाठवावेत. या तारखेनंतर प्राप्त अर्जाचा विचार करण्याचे बंधन बँकेवर असणार नाही

दिनांक: ०९.०९.२०२२

(एसएएमडी सेक्शन)

फॉर्म क्र.सीएए.२ राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणासमोर, मुंबई खंडपीठ सी.ए. (सीएए)/१९१/एमबी/२०२२

कंपनी कायदा, २०१३ संदर्भात;

कंपनी कायदा २०१३ नुसार कलम २३० ते २३२ आणि कंपनी कायद्याच्या इतर लागू तरतुर्दींच्या बाबतीत (तडजोड, व्यवस्था आणि एकत्रीकरण) सहवाचिता नियम, २०१६;

रेफ्नोल रेक्निन्स अँड केमिकल्स लिमिटेड (रेफ्नोल म्हणन हस्तांतर कंपनी) सह इंडोकेम लिमिटेड (इंडोकेम म्हणून हस्तांतरीती कंपनी) आणि त्यांच्या संबंधित भागधारकांच्या व्यवस्था आणि डिमर्जर योजनेच्या संदर्भात.

इंडोकेम लिमिटेड, एक पब्लिक लिमिटेड कंपनी अंतर्भूत, कंपनी कायदा, १९५६ च्या तरतुर्दीनुसार समाविष्ट केलेली आहे, तिचे नोंदणीकृत कार्यालय प्लॉट क्र.४१०/४११, खटाऊ हाऊस. मोगल लेन. माहीम, मुंबई-४०००१६.

सीआयएन:एल३१३००एमएच१९६४पीएलसी०१३०८८ प्रथम अर्जदार कंपनी/हस्तांतरण कंपनी

समाविष्ट केलेली एक सार्वजनिक लिमिटेड कंपनी, तिचे नोंदणीकृत कार्यालय भूखंड क्र. ४१०/४११, खटाऊ हाऊस, मोगल लेन, माहीम, मुंबई-४०००१६. सीआयएन: एल२४२००एमएच१९८०पीएलसी०२३५०७

दुसरी अर्जदार कंपनी/हस्तांतरक कंपनी (एकत्रितपणे कंपनी म्हणन संबोधले जावे)

रेफ्नोल रेक्निन्स अँड केमिकल्स लिमिटेड, कंपनी कायदा, १९५६ च्या तरतुर्दीनुसार

कंपन्यांच्या इकिटी भागधारकांच्या बैठका आयोजित करण्याच्या सूचनेची संयुक्त जाहिरात

येथे सूचना देण्यात येत आहे की, २६ ऑगस्ट, २०२२ (न्यायाधिकरण आदेश) च्या आदेशानुसार राष्ट्रीय कंपनी न्यायाधिकरण कायदा (न्यायाधिकरण) च्या मुंबई खंडपीठाने हस्तांतर कंपनीच्या इकिटी भागधारकांच्या बैठका घेण्याचे निर्देश दिले आहेत आणि हस्तांतरण कंपनी, विचार करण्याच्या उद्देशाने, आणि योग्य वाटल्यास, बदलांसह किंवा त्याशिवाय मंजूरी देण्याच्या उद्देशाने, इंडोकेम लिमिटेड (रेफ्नोल किंवा हस्तांतरण कंपनी) च्या रेफ्नोल रेझिन्स अँड केमिकल्स लिमिटेड (रिफ्नोल किंवा . टान्सफरर कंपनी) च्या एकत्रीकरणाची प्रस्तावित योजना इंडोकेम किंवा हस्तांतरण कंपनी) (संयुक्तपणे कंपन्या म्हणून संदर्भित) आणि त्यांचे संबंधित भागधारक (योजना), कलम २३० ते २३२ आणि कंपनी कायदा, २०१३ (कायदा) च्या इतर लागू तरतुर्दीनुसार.

न्यायाधिकरणाच्या आदेशाच्या अनुषंगाने आणि त्यामध्ये निर्देशानुसार, पुढील सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, इंडोकेमच्या इकिटी भागधारकांची बैठक (मीटिंग १) मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०२२ रोजी स.१०.३०वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे आणि रेफ्नोलच्या इकिटी भागधारकांची ती बैठक (मीटिंग २) मंगळवार, ११ ऑक्टोबर २०२२ रोजी दु.०२.३०वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम द्वारे (संयुक्तपणे सभा म्हणून संदर्भित), सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या लागू तरतुर्दीचे पालन करून सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता आयोजित केली जाईल

न्यायाधिकरणाच्या आदेशाच्या अनुषंगाने आणि त्यामध्ये निर्देशित केल्यानुसार, उपरोक्त बैठकांची सूचना सोबतच्या कागदपत्रांसह, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या इकिटी भागधारकांना पाठविण्यात आली आहे ज्यांचे ईमेल आयडी कंपनी आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधीकडे नोंदणीकृत आहेत (आरटीए) म्हणजे इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड किंवा डिपॉझिटरीज किंवा कंपन्या आणि कुरियरद्वारे इतर इकिटी भागधारकांशी लिंक करा.

योजनेची प्रत, कलम २३० आणि २३२ अंतर्गत विधाने कलम १०२ सह वाचली जातात आणि कायद्याच्या इतर लागू तरतुदी कंपन्या (तडजोड, व्यवस्था आणि एकत्रीकरण) नियम, २०१६ सहवाचिता (सीएए नियम)च्या नियम ६ आणि सोबतचे दस्तऐवज अनुक्रमे www.indokem.co.in आणि www.refnol.com या कंपन्यांच्या वेबसाइटवरून प्रवेश/डाउनलोड केले जाऊ शकतात; नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाइट www.evoting.nsdl.com, ही सभा आयोजित करण्यासाठी ई-वोटिंग आणि इतर सुविधा पुरवण्यासाठी कंपन्यांनी नियुक्त केलेली एजन्सी आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट्स उदा. , बीएसई लिमिटेड (बीएसई) उदा.www.bseindia.com.

रक्कित असल्यास व्यक्ती या योजनेची वास्तविक पत कलम २३० आणि २३२ अंतर्गत विधाने सहवाचिता कलम १०२ आणि सीएए नियमांच्या नियम ६ सह कायद्याच्या इतर लागू तरतुदी इत्यादी, नोंदणीकृत कार्यालयांकडून विनामूल्य मिळवू शकतात. कंपनीचे, किंवा या संदर्भात लेखी विनंती, हस्तांतरित कंपनीसाठी कंपनी सचिव श्री. राजेश दिनकर पिसाळ यांना iklsecretarial@gmail.com आणि श्री बिलाल अब्दुलकादर टोपिया यांना अनुक्रमे secretarial@refnol.com येथे हस्तांतरण कंपनीसाठी संबोधित केले जाऊ शकते किंवा त्यांच्या विकलाच्या कार्यालयातून मिळू शकते उदा. श्री. हेमंत सेठी, ३०९, न्यू बेक हाऊस, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, काळा घोडा, फोर्ट, मुंबई-४०००२३.

न्यायाधिकरणाने श्री. एम. रघुनाथ भट, आयसीएलएस, माजी प्रादेशिक संचालक, एमसीए यांची उपरोक्त सभेकरिता अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

श्रीमती समिता टंकसाळे (सी.पी. क्र.१०७६३), कार्यरत कंपनी सचिव, उपरोक्त सभेकरिता तपासणीर म्हणून काम करतील. वर नमूद केलेली योजना, कंपन्यांच्या इकिटी भागधारकांनी सभेमध्ये मंजूर केल्यास, न्यायाधिकरणाच्या त्यानंतरच्या मंजुरीच्या अधीन असेल आणि नियामक किंवा इतर प्राधिकरणांच्या अशा इतर मंजूरी, परवानग्या आणि मंजूरी आवश्यक असतील.

उपरोक्त सभेमध्ये उपस्थित राहण्याचा आणि मतदान करण्याचा अधिकार असलेल्या कंपन्यांचे इकिटी भागधारक, रिमोट ई-व्होटिंगद्वारे सभेच्या तारखेपूर्वी त्यांचे संबंधित मत देण्यासाठी मतदान करू शकतात किंवा सभेमध्ये ई-व्होटिंगद्वारे वैयक्तिकरित्या मतदान करू शकतात. सूचनांमध्ये दिलेल्या सचनांचे पालन करून. सभा व्हीसी/ओएव्हीएमद्वारे आयोजित केल्या जात असल्याने, इकिटी भागधारकांची प्रत्यक्ष उपस्थिती वितरीत करण्यात आली आहे. त्यानुसार, इकिटी भागधारकांद्वारे प्रॉक्सी नियुक्त करण्याच्या सुविधा सभेकरिता उपलब्ध होणार नाहीत. एखादा सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वान मतदानाचा हक बजावल्यानंतरही सभेत सहभागी होऊ शकतो परंत त्याला सभेत पन्हा मतदान

करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

| ई-वोटिंगची निश्चित तारीख आणि उपरोक्त र | त्रभांच्या रिमोट ई-वोटिंगचा कालावधी खालीलप्रमाणे अ |
|--|--|
| ई-वोटिंगची कट-ऑफ तारीख | मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०२२ |
| रिमोट ई-वोटिंग सुरू होण्याची | शनिवार, ८ ऑक्टोबर, २०२२ |
| तारीख आणि वेळ | स.०९.०० वा.(भाप्रवे) |
| रिमोट ई-वोटिंग समाप्ती | सोमवार, १० ऑक्टोबर, २०२२ रोजी |
| तारीख आणि वेळ | सायं.०५.०० वा. (भाप्रवे) |

रिमोट ई-व्होटिंगला उपरोक्त तारीख आणि वेळेच्या पलीकडे परवानगी दिली जाणार नाही आणि रिमो ई-व्होटिंग पध्दत उपरोक्त कालावधी संपल्यानंतर एनएसडीएलद्वारे त्वरित अक्षम केले जाईल.

इकिटी भागधारक ज्याचे नाव सभासदांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्रारे ठेवलेल्या लाभार्थ मालकांच्या यादीत निश्चित तारखेला नोंदवले गेले आहे, म्हणजे मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०२२ फक्त त्याला/तिला मतदानाचा हक्क वापरण्याचा हक्क असेल. सूचनांमध्ये प्रस्तावित केलेल्या ठरावाव आणि सभेत उपस्थित राहा. इक्रिटी भागधारक/लाभार्थी मालकाचे (इलेक्ट्रॉनिक भागधारणेच्या बाबतीत) मतदानाचे अधिकार हे त्याच्या/तिच्या/त्याच्या/तिच्या भागधारकाच्या प्रमाणात कंपनीच्या भरणा केलेल्या इक्रिटी भाग भांडवलामध्ये निश्चित तारखेनुसार असतील. ज्या व्यक्तींनी शेअर्स घेतले आहेत आणि कंपन्यांनी सभेच्या सूचना पाठवल्यानंतर कंपन्यांचे इक्विटी भागधारक बनले आहेत आणि ज्यांची नावे निश्चित तारखेनुसार सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदवली गेली आहेत. सभेच्या सूचना कंपन्यांच्या वेबसाइटवर किंवा एनएसडीएलच्या वेबसाइटवर पाहतील अशा व्यक्ती सभेच्या सूचनांमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड

मिळवू शकतात/उत्पन्न करू शकतात. वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या इकिटी भागधारकांनी, ज्यांनी कंपन्यांकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत/अपडेट केलेले नाहीत, त्यांनी कंपन्यांना फोलिओ क्रमांकाच्या तपशीलांसह अर्ज लिहून आणि स्व-प्रमाणित संलग्न करून नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली आहे. पॅन कार्डची कॉपी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कंपन्यांच्या आरटीएशी करण्यासाठी अनुक्रमे rnt.helpdesk@linkintime.co.in आणि ahmedabad@linkintime.co.in येथे; किंवा हस्तांतर कंपनीसाठी iklsecretarial@gmail.com आणि हस्तांतरिती कंपनीसाठी secretarial@refnol.com.

डीमटेरिअलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या इकिटी भागधारकांनी, ज्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत, त्यांना त्यांचे ईमेल पत्ते त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते ज्यांच्याकडे ते त्यांची डीमॅट खाती

योजनेबाबत किंवा उपरोक्त बैठकांमध्ये विचारात घेण्याच्या प्रस्तावित विषयाबाबत कोणतीही माहिती मागणाऱ्या इक्रिटी भागधारकांना विनंती आहे की त्यांनी ०१ ऑक्टोबर, २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी कंपन्यांना हस्तांतरणासाठी iklsecretarial@gmail.com वर किंवा हस्तांतरिती कंपनीसाठी कंपनी आणि secretarial@refnol.com ईमेलद्वारे अर्ज लिहावा.

ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, इकिटी भागधारकांना भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहण्याची विनंती केली जाते www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध किंवा टोल फ्री क्रमांक: १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर कॉल करा किंवा श्री. अमित विशाल किंवा सुश्री पह्नवी म्हात्रे यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा.

दिनांक: ९ सप्टेंबर, २०२२

श्री. एम. रघुनाथ भट कंपनीच्या इकिटी भागधारकांच्या सभेकरिता नियुक्त केलेले अध्यक्ष

कलम ९१ नुसार कपनाच्या रजारनामाना युन्नार, रू सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व गहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील. मंडळाच्या आदेशान्व महाराष्ट्र कॉपॉरेशन लिमिटेडकरित डीआयएन:००४१३६२७